November 05, 2025

To,

The Listing Compliance Department
National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 05th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051.

Symbol: MITTAL Series: EQ

Dear Sir/Madam,

Subject: Submission of Newspaper Advertisements- Unaudited Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2025.

Pursuant to Regulation 47(4) of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are furnishing herewith newspaper publication of unaudited financial results for the quarter and half year ended on September 30, 2025, which have been published in the following newspapers:

- 1. Active Times (English) dated November 05, 2025
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi) dated November 05, 2025

This is for your kind information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Mittal Life Style Limited

Ankitsingh Rajpoot
Company Secretary & Compliance Officer

Read Daily Active Times



Registered Office: JJT HOUSE, 44/45, Road No 2, MIDC, Mumbai, Maharashtra-400093, India Communication Address: A-45, 2nd Floor, Civtech Building

Sector- 04, Noida - 201301, Uttar Pradesh, India **PUBLIC NOTICE FOR BRANCH SHIFTING**

We thank the customers of Roha Housing Finance Private Limited (Company) for their continued support. This notice serves to inform the customers of the Company that the branch office located at Shop No. G12, Ground Floor, Madhav Square, Limda Lane Corner, Jamnagar - 361001 [Gujarat] ("Jamnagar Branch") will be relocated with effect from 06th February, 2026. The revised address of the abovementioned branch office shall be intimated separately.

You are requested to kindly go through the official website of RHFPL https://rohahousing.com or Dial Toll Free number (i.e) 1800 266 2111 or visit your nearest branch for any further assistance.

Date: 05th November, 2025

Sd/-, Authorised Officer, Roha Housing Finance Pvt. Ltd. (CIN: U65999MH2017PTC293277)

SHIV AASHIRWAD CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Village Bolinj, Virar (W), Tal. Vasai Dist. Palghar 401303

DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 19/11/2025 at 2:00 PM.

M/s. Mittal And Mittal, Shri. Kanti Prasad Mittal And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property - Village : Bolinj, Tal. Vasai, Dist. Palghar

village . Dollilj, Tal. vasal, Dist. Falgilal				
Survey No. Area as per 7/12 Area as per Survey				
288/3/2/1	682.90 Sq. Mtrs.	682.90 Sq. Mtrs.		
Total 682.90 Sq. Mtrs. 682.90 Sq. Mtrs.				
Total Land equivalent to 682 90 sq. mtrs				

I OTAL LATIO equiva 206, 2nd Floor, Kolgaon,

Palghar-Boisar Road. Date: 04/11/2025



(Shirish Kulkarni) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

DATTA-KRISHNA HEIGHTS CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Village Dongare, Behind Mc Donalds, Chikhal Dongre Road, Virar(W), Tal- Vasai, Dist- Palghar - 402202

DEEMED CONVEYANCE NOTICE Notice is hereby given that the above Society has applied to this office

Notice is nereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 26/11/2025 at 2:00 PM.

M/s. D K and Sons Land Developers, through their partners 1)Mr. Harishchandra Dattatray Patil 2) Mr. Shyamrav Dattatray Patil 3) Mr. Ramakant Dattatray Patil 4) Mr. Mahendra Dattatray Patil 5) Ujjawala Janardan Bhoir M/s. Housing Development and Infrastructure Limited, M/s. Raj Enterprises through their partners 1) Mr.Ajiv Yashwant Patil , 2) Mr. Kundan Jayantilal Bhatta, 3) Mr. Bipin Navinchandra Khokhani, 4) Mr. Sandeep Vishnu Sankhe And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property -Village : Dongre, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Claimed	Area
3(120)	3	3767.98 sq.mtr	4100 Sq.mtr
	4	-	530 Sq.mtr
	5	-	3520 Sq.mtr
1A	1/1 10C/1	-	1666 Sq.mtr
2	3	-	3590 Sq.mtr
		Total	13406 sq. mtrs

Office : Administrative Building-A 206, 2nd Floor, Kolgaon,

Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date: 04/11/2025



(Shirish Kulkarni) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/Thane/ B-13/Hearing Notice/3669/2025 Date :- 10/10/2025 Application under Section 10 Sub Section (I) of The Mofa Act. 1963 No. 65/2025 of Rule 13 (2)

Application No. 65 of 2025.

Application No. 65 of 2025.

Chief Promotar Shri. Jayram Gopal Gurav
Applicant:-(Proposed) Neptune Swaraj Sector 2, Bldg. No. B 2 Co-Operative
Housing Society Ltd.
Add: Mouje Ambivali, Ambivali (W), Tal. Kalyan, Dist. Thane
Versus
Opponents:- M/s. Neptune Developers through Shri. Sachin Deshmukh
& Other Take the notice that as per below details those, whose interests have
been vested in the said property may submit their say at the time of hearing
at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed
that nobody has any objection in this regard and further action will be taken
accordingly. The hearing in the above case has been fixed on 11/11/2025 at
1.30 p.m.

1.30 p.m.
Description of the Property - Mauje Ambivali, Tal. Kalyan, Dist. Thane Hissa No. Survey No. Area 1/3, 2/3, 2/5, 2/6, 3/1, 3/2, 3/3, 4/1 to 10, 4/12, 4/14, 5/1 & 5/2, 74/8 to 74/13, 74/15, 75, 76/3, 76/4, 76/5, 76/8, 76/9,



76/10, 76/11, 76/12, 76/14, 76/24/76/26

Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane 8 Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

S. KUMARS LIMITED (IN LIQUIDATION)

Registered Office: Niranjan, 99, Marine Drive, Mumbai- 400002, Maharashtra, India
Liquidator: AAA Insolvency Professionals LLP
(through Mr. Ankit Goel, authorized partner)

IBBI Address: First Floor, 64, Okhla Estate, Phase III, (Near Modi Mills), New Delhi 110020 Email ID: assetsale1@aaainsolvency.in; s.kumars.ibc@gmail.com Contact No.: +91 8800865284 (Mr. Wasim, Adv. Harsh Gupta)

Date of E-Auction for Sale of Company as Going Concern/Piecemeal Basis: 20° November, 2025

Time: - 03:00PM to 05:00 PM (With unlimited extension of 5 minutes each)

Last date of filing Pre-Qualification Document on Auction Platform-17th November, 2025 till 5.00P.M Last Date of EMD Submission: 18th November, 2025 till 7.00 p.m.

Sale of Corporate Debtor as Going Concern in view of Regulation 32(e) read with 32A of IBBI (Liquidation Process) Regulations 2016 and Land and Budling on Piece Meal basis as per 32(b), forming part of Liquidation Estate by the liquidator appointed by the Hon Del National Company Law Tribunal, Mumbai Bench vide order dated 25.07.2024. The sale will be done by the undersigned through E-auction platform

Description	Reserve Price (INR)	EMD	Incremental value	
	BLOCK A			
Sale of Corporate Debtor as a Going Concern in view of Regulation 32(e) read with 32A of IBBI (Liquidation Process) Regulations 2016	Rs. 19,00,00,000 /- (Nineteen Crore)	Rs. 1,90,00,000/-	Rs. 10,00,000/-	
	BLOCK B			
Sale of Leasehold Rights related to Plot No 3A Situated at, A.B. Road, Industrial Area No. 2, Dewas, Madhya Pradesh	Rs. 14,97,36,600/- (Rs. Fourteen Crore Ninety-Seven Lakh Thirty-Six Thousand Six Hundred)	Rs. 1,49,73,660/-	Rs. 5,00,000/-	
	BLOCK C			
Sale of Corporate Debtor as a Going Concern (Excluding Block B)	Rs. 6,40,09,116 /- (Rs. Six Crore Forty Lakh Nine Thousand One Hundred Sixteen)	Rs. 64,00,912/-	Rs. 10,00,000/-	

Note-Kindly refer to E-Auction Document bearing no. EAUCTION/DOC/GC/2025/02 fo clarification on Corporate Debtor being sold as Going Concern as per Regulation 32(e) of IBBI (Liquidation Process) Regulation, 2016. Please note that the sale of the company as going concern will be subject to the NCLT Order under Block A and C. For Block B, asset is peing sold on piecemeal basis please refer to auction document bearing No. EAUCTION DOC/PM/2025/02

- Terms & Conditions of the sale is as under:

 1. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS BASIS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities through approved service provider at IBBI eAuction Porta
- by BAANKNET at (https://ibbi.baanknet.com/eauction-ibbi/home
 As per Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations
 2016, Schedule I "Mode of sale" Clause 1(5A), Bidders must declare they aren disqualified under Section 29A; However, any EMD so submitted will be forfeited ineligibility is later established.
- Please note that EMD has to be deposited through Baanknet auction platform on

along with all the required docur Place: New Delhi Date: 05/11/2025

AAA Insolvency Professional LLP - Liquidator (Through Authorized Partner Mr. Ankit Goel) S. Kumars Limited Registration No. IBBI/IPE-0002/IPA-1/2022-23/50001

BAJAJ FINANCE LIMITED

REGISTERED OFFICE: Bajaj Finance Limited Complex, Mumbai - Pune Road, Akurdi, Pune - 411035 BRANCH OFFICE: 3rd Floor 271 Business Park Model Industrial Estate Near Virwani Industrial Estate Off Western Eststate Exp Highway Goregaon (E) Mumbai 400 063 Authorized Officer's Details: Name: Bhushan Jiwade, Email ID: bhushan.jiwade@bajajfinserv.in Mob No. +91 9226116327

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6)] e-Auction Sale Notice Under SARFAESI Act 2002

e-Auction Sale Notice Under SARFAESI Act 2002

Sale of Immovable Assets Under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("ACT")

Notice is hereby given to the public in general and to the Borrowers/Co-borrowers/Mortgagor(s) in respect of below mentioned secured asset which is mortgaged with Bajaj Finance Limited ("BFL"), and possession of which had been taken by undersigned Authorised Officer of BFL under the provisions of the ACT will be sold by Auction for recovery of the amount mentioned hereunder and further applicable interest, charges, and costs etc.

The secured asset described below is being sold on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WHATEVER THERE IS" under Rule No. 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules ("the Rules") for recovery of the dues detailed as

unuer.	
Name & Address of Borrower	MR. VICKY MAHENDRA TULSANI (BORROWER) MR. MAHENDRA RELUMAL TULSANI (Co-BORROWER) Both Address: - R/0. FLAT N0.702 & 602, 6TH & 7TH FLOOR C WING, SECTOR 8, SEA SHELL BUILDING, KANDIVALI WEST MUMBAI 400067
Loan Account Number	4050HL34339199 & 4050HL38270786
Statutory Demand Notice	12.07.2021 & RS.1,12,13,446/-
u/s. 13(2) Date & Amount	
Outstanding Amount	Rs.1,92,50,722/- (Rupees One Crore Ninety-Two Lakh Fifty
as on 26-05-2025	Thousand Seven Hundred Twenty-Two only) as on Date
Description of Immovable	FLAT NO.101, ON THE 1ST FLOOR, IN THE BUILDING KNOWN AS
Property	CHARKOP ANNAPURNA C.H.SL. SITUATED PLOT NO.5, RSC 25 PART IV
	SECTOR 8, CHARKOP IV MHADA LAYOUT, KANDIVALI (WEST) MUMBAI 400067.
Reserve Price in INR	Rs.97,00,000/- (Rupees Ninety-Seven Lakh Only)
EMD	Rs.Rs.9,70,000/- (Nine Lakhs Seventy Thousand Only)
E-auction Date And Time	20/11/2025 03:00 pm to 5:00 pm.
E- auction Portal	https://bankauctions.in
Last date of submission of EMD	19/11/2025
Bid Increment Amount in Rs.	₹.50,000/- Fifty thousand only.
Date of Inspection of Property	05/11/2025 to 19/11/2025 on working day between 9.30 AM to 5:30 PM with Prior appointment

Public in General and Borrowers in particular please take notice that if in case auction on date scheduled herein radio in General and bothwels in particular please data flotter that it in case action on date scheduler fletting fails for any reason whatsoever then secured creditor may enforce security interest by way of sale through private treaty, at the discretion on of the secured creditor. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link https://bankauctions.in and https://www.bajajfinserv.in/sarfaesi-auction-notices

MPF SYSTEMS LIMITED

(Formerly Known as Mather & Platt Fire Systems Limited)

CIN: L35105MH1993PLC287894

Registered Office: Unit No. B 203, Rustomjee Central Park, Andheri Kurla Road, Chakala,

Andheri East, Mumbai, Maharashtra-400069, India • Email Id: compliancempf@gmail.com

Mobile No: +91 6356364364 • **Website:** www.matherplattfiresystems.com

UNAUDITED FINANCIAL STATEMENT FOR THE QUARTER

AND HALF YEAR ENDED ON SEPTEMBER 30, 2025 Based on the recommendation of the audit committee, the Board of Directors of MPF Systems Limited ("the Company") at its meeting held on 04th November, 2025 has approved the unaudited financial result for the quarter and half year ended on September 30, 2025 by statutory auditor of the company, in terms of Regulations 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements)

The aforesaid results along with Limited Review Report are also being disseminated on website of the Company and on the Stock Exchange website. Further, results can also be accessed by scanning a Quick

> (Scan the QR Code to view the financial results on the website of the Company)

FINSERV
Corporate office: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014
Branch Address: 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East

Demand Notice Under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Indersigned being the Authorized officer of M/s Bajaj Housing Finance Limited, hereby gives the following notice to the Borrower(s)/Co-Borrower(s) who have failed to discharge their liability i.e. defaulted in the repayment of principal as well as the interest and other charges accrued there-on for Home loan(s)/Loan(s) against Property advanced to them by Bajaj Housing Finance Limited, and as a consequence the loan(s) have become Non Performing Assets. Accordingly, notices were issued to

them under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

and rules there-to, on their last known addresses, however the same have been returned un-served/undelivered, as such the Borrower(s)/Co-Borrower(s) are hereby intimated/informed by way of this publication notice to clear their outstanding dues under

This step is being taken for substituted service of notice. The above Borrowers and/or Co-Borrowers Guarantors) are advised to

make the payments of outstanding along with future interest within 60 days from the date of publication of this notice failing which (without prejudice to any other right remedy available with Bajaj Housing Finance Limited) further steps for taking possession of the

Secured Assets/mortgaged property will be initiated as per the provisions of Sec. 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The parties named above are also advised not to alignate, create

2. Shraddha Prashant Bhuwad (Co-Boiltower)
At Room No. 7 Jay Maharashtra Society Kamnagar
Hospital Road Opp. Maitri Tower Kajuwadi Wag Thane
Kalher, Bhiwandi, Thane, Maharashtra 421302

 $third\ party\ interest\ in\ the\ above\ mentioned\ properties.\ On\ which\ Bajaj\ Housing\ Finance\ Limited\ has\ the\ charge.$

For, MPF Systems Limited Sd/- Piyush Mansukhbhai Savalia

Managing Director

Address of the Secured/ Mortgaged

Immovable Asset/ Property to be enforced

All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No.302

Admeasuring 590 Sq Fts (built up area) on 3rd Floor, A Wing, Olive Complex, Survey No.25, Hissa No.2, Behind Jay Mata Dee Complex,

DIN: 06464445

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

Date: 05/11/2025 Place: - MUMBAI

Regulations, 2015.

Response code given:

lumbai, Maharashtra 400059, INDIA

the loan facilities availed by them from time to time.

LAN No. H405HHL1155715 & H405HLT1163319 1. Prashant Shantaram Bhuwad (Borrower) 2. Shraddha Prashant Bhuwad (Co-Borrower)

Loan Account No./Name of the Borrower(s)/

Co-Borrower(s)/ Guarantor(s) & Addresses

B BAJAJ

Branch: MUMBAI

Maharashtra-400604

Place: Mumbai

Date : 04/11/2025

B

BAJAJ FINANCE LTD

BEFORE THE DEPUTY REGISTRAR, CO-OPERATIVE SOCIETIES, K-EAST WARD, MUMBAI

Building No. A/1, Room No. 315, 3rd floor, Wadala Track Terminal, Near RTO office Wadala East, Mumhai - 400037

Application no. 15/2025 KAMLA TERRACE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Opp. State Bank of India, Subhash Road. Vile Parle (East).

Mumbai - 400057 V/s M. R. MISHRA (Owner). M/S. MARATHÀ NATIÓN (TENANT).

...Opponent

Application Under section 154B-29 of Maharashtra Co-operative Societies Act 1960 for recovery of Rs.8,84,119/- against, Shop No. 2, Ground Floor, Kamla Terrace Cooperative housing society Ltd., Co-operative Housing Soc. Ltd.

PUBLIC NOTICE

The above application has been filed by the Applicant under section 154B-29 OF MAHARASHTRA CO-OPERATIVE SOCIETIES ACT 1960 against the Opponent The final hearing in the above case has been fixed on 25/11/2025 at 01:00 P.M. at the office of Deputy Registrar, co-operative societies, K-East ward, Mumbai, Building No. A/1, Room No. 315, 3 rd floor, Wadala Track Terminal, Near RTO office, Wadala East, Mumbai - 400037.

The Opponent and their legal heirs if any or any person/authority wishing to submit any objection should appear in person or through authorized representative on 25/11/2025 at 01:00 P.M. before the under signed together with respective any documents.

If any person/s interested, fails to appear or file reply as required by this notice on the above given date and address, personally or through duly appointed representatives then the matter will be heard and decided ex-parte and appropriate order will be passed.

Date: 29.10.2025 Place : Mumbai

Shop No. 2, Ground Floor, A Wing,

Opp. State Bank of India, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400057

Kamla Terrace Co-operative housing society Ltd..



(Sanjay A. Gadepatil) Deputy Registrar, Co-operative Societies, K-East ward, Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given from MR. SAMIR SURESH KOTECHA, and MR. RONAK SURESH KOTECHA, Joint Owner of Schedule Property Late MR. SURESH GOVINDJI KOTECHA, (Since Deceased died intestate on 22-12-2024), leaving behind him, his wife SMT. JAYSHREE SURESH KOTECHA and Two Son's MR. SAMIR SURESH KOTECHA, as his only legal heirs and representatives and thereafter SMT. JAYSHREE SURESH KOTECHA release representatives and thereafter SMT JAYSHREE SURESH KOTECHA release

JÄYSHREE SURESH KOTECHA release her undivided rights, title, shares in favour of her two son's MR. SAMIR SURESH KOTECHA and MR. RONAK SURESH KOTECHA, through Deed of Release. On behalf of my clients MR. SAMIR SURESH KOTECHA and MR. RONAK SURESH KOTECHA, I the undersigned advocate hereby invite claims or objection's for the scheduled property and shares and interest of the deceased member in the scheduled property within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support this notice, with copies of proofs to support the claim/objection at advocate address. no claims / objection are received within the no claims / objection are received within the period prescribed above, the Society / Concerned authorities shall be at the liberty to transfer the schedule property and shares and interest of the deceased. Any claim thereafter shall be considered as vaived and abandoned and the transfe

shall be completed.

SCHEDULE DESCRIPTION OF THE

PROPERTY - Flat No. 1301, "B" Wing, 13th

Floor, in the building known as ROYYAL

HERITTAGE Co-op. Housing Society Ltd.,

situated at Road No. RSC-16, Mhada ayout, Gorai-1, Borivali (West), Mumbai

ADV. CHANDRAKANT JAWARE

(Adv. High Court)
Office: Plot No 113, D-6, Vishwakunj CHSL,
Gorai 1, Borivali (W), Mumbai- 100091.
Place: Mumbai Date: 5/11/202

MITTAL LIFE STYLE LIMITED

CIN NO. L18101MH2005PLC155786

Unit No. 8/9, Ravikiran, Ground Floor, New Link Road, Andheri (West), M

Extract of Unaudited Consolidated Financial Results

for the quarter ended 30th September 2025 (Rupees in Lakhs)					
		Quarter Ended			Year Ended
	Particulars Particulars	30/09/2025	30/06/2025	30/09/2024	31/03/2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income from Operations	2,494.73	2,166.89	1,950.66	7,202.12
2.	Profit / (Loss) before Exceptional and Extraordinary items and Tax	142.24	10.68	69.97	179.63
3.	Profit / (Loss) before Extraordinary items and Tax	142.24	10.68	69.97	179.63
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	96.7	3.42	44.07	234.45
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	96.7	3.42	44.07	39.16
6.	Equity Share Capital	4,439.01	4,439.01	2,959.34	4,439.01
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	_	-	-	-
8.	Earning Per Equity Share of Re. 1/- each: (Not Annualized) (1) Basic & Diluted (2) Restated	0.02 0.02	0.001 0.001	0.01 0.01	0.05 0.05
9.	Debt-Equity Ratio	_	-	_	_

Notes:
a) These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (referred to as "Ind AS") 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.
b) The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the board of directors of the Company at their meeting held on 3rd November 2025. The review report of Statutory Auditor is being filed with National Stock Exchange of India Limited (NSE) and available on NSE's website and Company's website.

c) Other Income includes of Rs. -13.21 lakhs being proceeds of net loss from the sales of Investments in listed companies shares, Mutual funds and rent income. d) The Company has only one reportable segment i.e. Trading of Fabric therefore disclosure requirement under Ind AS 108 - Segmental reporting are not applicable.

e) The figures for the previous period have been regrouped wherever necessary.
f) No complaints have been received from investors during the quarter ended September 30, 2025.

) MTM Gain/Loss on Mutual Fund investments has been classified as Other Comprehensive Income. Such

changes in fair value are recognised in OCI annually and are not reflected in the quarterly financial results during the quarter ended September 30, 2025.

during the quarter ended September 30, 2025.

h) The company on June 02, 2025 acquired the entire share capital of JK infrasol Private Limited (JKIPL) (formerly known as JK Denim Fab Private Limited), consequent to which JKIPL became a wholly owned subsidiary of the Company with effect from the said date. The acquisition has been accounted for using the acquisition method as prescribed under Ind AS 103 – Business Combinations. The fair values of assets and liabilities acquired & financial results of the Group have been provisionally measured based on management estimates and available financial information, pending completion of the Ind AS transition and fair value exercise. The Board of Directors of the Company at the meeting held today i.e. November 3, 2025 has approved the same. Additional Information on Unaudited standalone Financial Results is as follows:

Quarter Ended Quarter Ended 30th Sept. 2025 | 30th Sept. 2024 | 🖢 2,343.99 1,950.66 Profit Before Tax 81.07 69.97 44.07 Profit After Tax 68.01 44.07 Total Compreh

Date: 3rd November, 2025 Place: Mumbai

For and on behalf of the Board of Directors of Mittal Life Style Limited

100

Brijeshkumar Mittal

Sd/- Authorized Officer, Bajaj Housing Finance Limited Shriram Finance Limited



Place: MUMBAI Date: 05.11.2025

Head Office: Level-3, Wockhardt Towers, East Wing C-2 Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051; Tel: 022 4241 0400, 022 4060 3100 ; Website: http://www.shriramfinance.in Registered Off.: Sri Towers, Plot No.14A, South Phase Industrial Estate, Guindy, Chennai 600 032. Branch Off: Solitaire Corporate park, Bulluing No 10, 6th Floor Guru Hargovindji Marg, Chakala Andheri East Mumbai - 400 093

Date & Amount

28th Oct 2025 & Rs

Twenty One Lakh

Eight Only)

APPENDIX-IV-A [SEE PROVISION TO RULE 8 (5,(6) & 9(1)] AUCTION NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

NOTE: It is informed that "SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED" has been amalgamated with "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" as per order of NCLT. Chennai, Subsequently the name of "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" was changed as "SHRIRAM FINANCE LIMITED" with effect from 30.11.2022 vide Certificate of Incorporation pursuant to change of name dated 30-11-2022.

E- Auction Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with provision to Rule 8(5) & (6), 9(1)) of the Security Interest Enforcement Rules, 2002.

Notice is hereby given to public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/ charged to the Shriram Finance Limited. The physical possession of which have been taken by the Authorized Officer of Shriram Finance Limited (Earlier known as Shriram City Union Finance Limited) will be sold on "As is where is', "As is what is", and "Whatever there is" basis in e-auction on 22/11/2025 between 11 AM to 1 PM for recovery of the balance due to the Shriram Finance Limited from the Borrower/s and Guarantor/s, as mentioned in the table, Details of the Borrower/s and Guarantor/s, amount due, short description of the immovable property and encumbrances known thereon, possession type, reserve price and earnest money

deposit and increment are also given as:					
Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortgagers	Date & Amount of 13(2) Demand Notice	Reserve Price (Rs.) & Bid Increment	Earnest Money Deposit Details (EMD) Details.	Date & Time of Auction	Contact Person and Inspection date
SHIVSHAKTI DHANYA BHANDAR GURUNANAK COMPUND KAJU PADA,FISH MARKET,BORIVALI EAST,BORIVLAI EAST, 400066 ANSUYA BHAVESH BHANUSHALI FLAT NO 201 MATHURA PALACE CHS,60 FT RD ANNAPURNA ESTATE,BHAYANDER EAST,THANE,MAHARASHTRA,401105 JITESH RAMJI BHANUSHALI FLAT NO 201 MATHURA PALACE CHS,60 FT RD ANNAPURNA ESTATE,BHAYANDER EAST,THANE,MAHARASHTRA,401105 Loan Agreement CDBDRTF1505250001 Date of Possession & Possession Type 03/04/2025 - Physical Possession Encumbrances known	Rs. 6084420/- as on 22/03/2024 in accordance to the calculation furnished in Schedule II hereunder, along with further interest and charges, as per terms and conditions of the above mentioned Loan agreements	Rs. 25,75,000/- Bid Increment Rs.25,000/- (Rupees Twenty Five Thousand Only) in such multiples Earnest Money Deposit (EMD) (Rs.) Rs. 257500/- Last date for submission of EMD: 21/11/2025 Time 10.00 a.m. to 05.00 p.m.	EMD amount to be deposited by way of RTGS/ NEFT to the account details mentioned herein below in favour of Shriram Finance Limited BANK NAME- AXIS BANK LIMITED B RANCH- DR. RADHAKRISHNAN SALAI, MYLAPORE, CHENNAI BANK ACCOUNT NO - Current Account No . 006010200067449 IFSC CODE-UTIB00000006	22nd Nov., 2025 & Time. 11.00 a.m. to 01.00 P.M.	Milind Balajiwale (9821114382) Suhas Ohal 9699905222, 9699938222 Property Inspection Date: - 17/11/ 2025 Time 11.00 a.m. to 02.00 p.m.

Description of Property

All that Piece and Parcel of Shoo No. 9, Ground Floor, Gooinath Samruti CHSL, Goddeo Naka, Bhavander East Dist Thane 401105

STATUTARY 15 DAYS NOTICE UNDER RULE 8 (5) & (6) & 9 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 The borrower/mortgagors/guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of e-auction i.e. 22/11/2025, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost. The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on website (https://eauctions.samil.in/) of our third party auction agency Shriram Automall India Ltd (SAMIL) and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Tender open & Auction, please visit the website https://eauctions.samil.in/ and for detailed terms and conditions of the sale please refer to the link https://www.shriramfinance.in/auction provided in the website of Shriram Finance Limited.

Place : Mumbai Date: 05/11/2025

Sd/- Authorised Officer Shriram Finance Limited

IN THE COURT OF JUDICIAL MAGISTRATE (FIRST CLASS) 69TH COURT, MAZGAON CR No:

1) Mr. Salim Nazeer Sayed. 2) Mrs. Ruby Nazeer Sayed 3

Mrs. Sang shahalam chaudhary 4) Mr. Shahalam Siraj Chaudhuary Add: Paramount CHS Ltd, 2nd floor, flat No. 0/201.90 Feet Road, Opp D'Souza Nagar, Sakinaka, Mumbai-400072 Where as an complaint/application has made before Courtby Adv. of applicant/complaina Mrs. Farheen Salim Savved For U/S.12 of Protection of a m.to file your say if any, why the said application should GIVEN UNDER MY HAND AND SEAL OF THE COURT Mumbai this 17/10/25 day of Ocfeber 2025

Judicial clerk Judicial Magistrate (First Class 69th Court, Mazgaon Mumba

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act. 2013 and rule 4(1) of the companies

Authorised to Register) Rules, 2014] Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been proposed to be after fifteen days hereof but before the expiry of 30 days made to the Registrar at Mumbai that "SHUBH CREATION" a partnership firm may be registered under Part I of Chapte XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares with name "VL SHUBH CREATION PRIVATE LIMITED" The principal objects of the company are

as follows: Repair and alteration of jewellery, Retai sale of jewellery and immitation jewellery Wholesale of precious metals and jewellery A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 77/79, SUTARIA BHAVAN, 1ST FLOOR, OFF NO.4, DHANJI STREET

ZAVERI BAZAR, MUMBAI - 400003 Notice is hereby given that any persor objecting to this application may communicate their objection in writing to the ROC CRC, IICA, Plot No 6,7,8 Sector 5, IMT Maneshar, Gurgaor (Haryana), Pin code-122050 within twenty one days from the date o publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 04th day of November 2025

For SHUBH CREATION . Mr. Lalit Sohanraj Jain (Partner) . Mr. Vikram Nagraj Jain (Partner Mr. Virai Javantilal Parmar (Partner)



डबल स्टार नव्हे, डबल मतदारांची यादी जाहीर करा - आ. रोहित पवार

मुंबई, दि. ४ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार यांनी अनुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाच्या निकालावर गंभीर आरोप करत राज्य निवडणूक आयोगाला थेट लक्ष्य केले आहे. फहाद अहमद हा लोकांच्या मनातला आमदार आहे, पण मतदार यादीतील त्रुटीमुळेच त्याचा

पराभव झाला असे रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

रोहित पवार यांनी आकडेवारी सादर करत सांगितले की, अनुशक्ती नगर मतदारसंघात झालेली मतदार वाढ ३८६५ आणि दुबार मतदारांची संख्या १३०८ मिळून ५१७३ होते, जी फहाद अहमद यांच्या पराभवाच्या फरकापेक्षा ३३७८ जास्त आहे. असे रोहित पवार यांनी

सांगितले.

NOTICE TO JOIN DUTY Goenka and Associates Educational Trust

Yashodham School Bldg. Goregaon (East), Mumbai-400063

Mr. Sanjay Shejwalkar Room no 5, Maruti Desale Chawl Patil Ali, Kolshet Upper Village

Thane 400307 You are hereby directed to report for duty immediately Your prolonged unauthorized absence since 13.07.2022 has

been treated as a serious breach of discipline. You are advised to join your duties within 3 days from the publication of this notice. Failure to comply will result in

disciplinary action, including

termination of your services. Please report to the school administration office upon joining.

For Goenka and Associates **Educational Trust**

Trustee

Date: 04.11.2025

जाहीर सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, मुळत: श्री. राजकुमार सुरजबर्ल

दकान क.०५. तळमजला. नाथदारा को ऑप.हौ.सो.लि., कॅबिन क्रॉस रोड, अंबेमाता मंदिराजवळ खारीगाव, भाईंदर (पूर्व), जिल्हा. ठाणे–४०११०५ या जागे ालक आहेत. १) श्री. राजकुमार सुरजबली कहार, २) श्रीमत सीमादेवी आर. कहार या सदर फ्लॅटच्या मालक होत्या. स्वर्गीट श्रीमती सीमादेवी आर. कहार यांचे ०३.०९.२०२५ रोजी निध-याले. त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार **१. श्री. राजकम** रजबली कहार (पती), २. श्रीमती महक राजकुमार (मुलगी) व ३. कुशबू राजकुमार कहार (मुलगी) हे आहे श्रीमती महक राजकुमार कहार (मुलगी) व कुशबू राजकुमा कहार (मुलगी) यांनी त्यांचे सर्व हक, मालकी हक आणि हित त्यांचे वडील श्री. राजकुमार सुरजबली कहार यांच्या नावे आणि तदनंतर सोसायटीने त्यांचे नाव त्यांच्या नोंदीएप्य नोंदव आणि त्यांना सोसायटीचे सदस्य म्हणून सामील कले आणि श्री राजकुमार सुरजबली कहार यांचे विक्री करारनामा दिनां २५.०७.२०१४ रोजी सोसायटीच्या नोंदीमध्ये वरील एलटच्य संदर्भात एकमेव आणि संपुर्ण मालक म्हणून नोंदणीकृत आहे. दिनांव २५.०७.२०१४ रोजीच्या नोंदणीनुसार दस्तावेज क्र.टी**एनएन**४-४४२८-२०१४ अंतर्गत सदर फ्लॅट जागेचे मालक आहे. श्री राजकुमार सुरजबली कहार हे सदर फ्लॅटची जागा इच्छुर खरेदीदाराला विक्री करण्यास इच्छुक आहेत.

प्तर्व बँका, वित्तीय संस्था, व्यक्ती इत्यादींना विनंती आहे की त्यांनी माझ्या अशिलांना किंवा त्यांचे वकील म्हणून मला कायदेशं गरमटार/विकी डत्यादीद्वारे अर्ज मालमत्तेवर हक, मालकी हेतसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या दाव्यांबद्दल आक्षेपांबद्दल पुरेशा पुराव्यांसह या सूचनेपासून १**४ दिवसांच्या** आर माझ्या अशिलांना किंवा त्यांचे वकील म्हणून मला कळवावे अन्यथा त्यावर कोणताही आक्षेप किंवा दावा नाही असे मानले दिनांक: ०५.११.२०२५

वकील उच्च न्याय कान क्र.५, प्लाझा सिनेमा समोर, शिवाजी मंदिराजवळ, एन.सी . केळकर रोड, दादर पश्चिम, मुंबई-४०००२८.

PUBLIC NOTICE

MR. VADILAL CHANDULAL SHAH was the Co-owner of Flat No. 502, 5th Floor, A-Wing, Co-owner of Flat No. 502, 5th Floor, A-Wing, in the Building known as The Gokul Gaurav Co-op. Hsg. Society Ltd., situated at Shivaji Road, Near Santoshi Mata Mandir, Kandivali West, Mumbai 400067 (Said Flat).
MR. VADILAL CHANDULAL SHAH (owner of 50%) expired on dated 21/06/2025 at Mumbai leaving behind 1. MRS. KUSUM (KUSUMBEN) VADILAL SHAH (Wife), 2. MR. SUNIL VADILAL SHAH (Son), 3. MR. NITIN VADILAL SHAH (Son), 3. MR. NITIN VADILAL SHAH (Son), 3. MR. VIPILI VADILAL SHAH (SON),

VADILAL SHAH (SOI), 3. MR. NITIN VADILAL SHAH (SOn) and 4. MR. VIPUL VADILAL SHAH (Son). Vide Registered Release Deed dated 14th October, 2025, MRS. KUSUM (KUSUMBEN) VADILAL SHAH has released her undivided right in 50% undivided share of Late MR. VADILAL CHANDILIAL SHAH in favour of 1.

VÄDILAL CHANDULAL SHAH in favour of 1. MR. SUNIL VADILAL SHAH, 2. MR. NITIN VADILAL SHAH and 3. MR. VIPUL VADILAL SHAH

STIAH.
Now 1. MR. SUNIL VADILAL SHAH, 2. MR.
NITIN VADILAL SHAH and 3. MR. VIPUL
VADILAL SHAH have applied for transfer of
50% shares in their bavolta. Any person/s who has/have any claim, right, title and interest in respect of the said Flat

and/or in the said share certificate by way of sale, gift, exchange, mortgage, charge lease, lien, succession or in any othe manner whatsoever should intimate the same to the undersigned within 15 days from the date of publication of this notice at the address provided hereunder along with documentary evidence. In case no objections are received within the aforesaid time, it shal be presumed that there are no claimants to the said Flat and my client shall accordingly proceed to complete the process of transfe

Mrs. Sneha S. Desai (Advocate) Shop No.4, Victorià C.H.S.L. Fxt. Mathuradas Road Kandivli (W), Mumbai- 400067 Email:snehansudesai18@gmail.com Mobile: 9022161620 Date: 04/11/2025

PUBLIC NOTICE

That the Property as more particular

described in the Schedule hereunder, which i

held by Late, A. M. ATTAR alka MOHAMMEI

ehind him the following surviving legal heirs Name of the Legal heir Relation

MRS. AMINA BEGUM MOHAMMED

2. SHAMSUL AFAQUEMOHAMMED

3. MOHAMMED YUSUF MOHAMMED

4 MOHAMMED MANSOOR MOHAMMED

AYYUB ATTAR

AYUB ATTAR

4. INCOMMENTAL TO A CONTROL OF THE ACTUAL TO A CONTROL OF T

7. ATIYA KAUSAR MOHAMMED Daught

It is hereby given to the Public Notice that my client MRS. AMINA BEGUM MOHAMMED AYYUB ATTAR, being one of the legal heir/representative and next to kin of the deceased is willing to transfe the said property alongwith the shares lying in the name of deceased in her name, more particular described in the schedule hereunder written. Therefore any person's having any claim in respect of the above referred properties or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenance sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer c title or beneficial interest under any trust right c

or other disposition or under any decree, order of Award otherwise claiming, howsoever are hereb

requested to make the same know in writing togeth with supporting documents to the undersigner Advocate Mr. Fazil A. Siddique (Mob: 8976 112 113 at their Office at Flat No.01, Ground Floor, B Wing

Shiv Anand Bldg, Near Shivsena Office, Opp Shankar Mandir, Mumbra, Thane - 400612, within

period of 07 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person's will deemed to have been waived and/or abandoned.

"SCHEDULE"

All that piece and parcel of Residential premises Flat No. 05, Building No. 9, D2 Wing, SHAMSHAD

NAGAR, belonging to Shamshad Nagar D2/Blde

Co-op. Hsg. Soc. Ltd., Mumbai Pune Road, Mumbro

Date: 05/11/2025

Place . Mumbai

माझे अशील श्री. काजोरमल नाथमल खोरिया हे फ्लॅ क.२०४, २रा मजला, ए विंग, सरस्वती मार्केट को*-ऑ*प हौ मो लि.. नवघर क्रॉस रोड क्र.३ उत्तर, भाईंदर (पूर्व) तालुका व जिल्हा ठाणे-४०११०५ या जागेचे मालक आहेत . ांच्या वतीने सूचना देण्यात येत आहे. तथापि, माझ्य अशिलाने दिनांक १०.१०.१९९४ रोजी **मे. रीगल बिल्डर्स** आणि **श्रीमती कुसुम प्रकाश रुंगटा** यांच्यात वरील फ्लॅ गागेच्या संदर्भात केलेला मूळ बिल्डर करारनामा हरवल आहे. जर कोणत्याही व्यक्तीला वरील मूळ बिल्ड फरारनामाच्या संदर्भात विक्री, देवाणघेवाण, शुल्क, बक्षीस स्ट, वारसा, ताबा, भाडेपट्टा, गहाणखत, धारणाधिका . केंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा असेल त यांना विनंती आहे की, त्यांनी मला किंवा स्वाक्षरीकर्त्याल या सचनेच्या **१४ दिवसांच्या** आत सहाय्यक दस्तावेजांस लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा अशा व्यक्तीच्या अशिलांन गफ करण्यात आले आहे असे मानले जाईल आणि तद्नंत कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही आणि असे गहीत धरले जाईल की, सदर फ्लॅट जागेचे मालकी हक स्पष्ट याणि विकीयोग्य आहे दिनांक: ०५.११.२०२५ आर.एल. मिश्र

वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्वे स्थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९.

NOTICE TO JOIN DUTY Goenka and Associates **Educational Trust**

Yashodham School Bldg., Goregaon (East), Mumbai-400063 Mr. Sanjay Vasant Patil

R-4, Sai Shraddha Chawl Committee, Aachole Road, Panch Amba Wadi, Nallasopara (East), Palghar, Maharashtra. You are hereby directed to

report for duty immediately. Your unauthorized prolonged absence since 20.07.2024 has been treated as a serious breach of discipline.

You are advised to join your duties within 3 days from the publication of this notice. Failure to comply will result in disciplinary action, including termination of your services.

Please report to the school administration office upon joining. For Goenka and Associates

Educational Trust

Date: 04.11.2025

Particulars 1 4 1

Profit / (Loss) before Exceptional and

Net Profit / (Loss) for the period after Tax

Total Comprehensive Income for the period

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of

Earning Per Equity Share of Re. 1/- each

(after Exceptional and/or Extraordinary items

[Comprising Profit / (Loss) for the period (after

tax) and other Comprehensive income (after tax)]

Other Income includes of Rs. -13.21 lakhs being proclisted companies shares, Mutual funds and rent income

Profit / (Loss) before Extraordinary items and Tax

Total income from Operations

Extraordinary items and Tax

Equity Share Capital

the previous year

(Not Annualized)

9. Debt-Equity Ratio

(1) Basic & Diluted (2) Restated

जाहीर सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, मूळत: श्री. राजकुमार सुरजबली

ऑप.हौ.सो.लि., कॅबिन क्रॉस रोड, पुजा नगर, भाईंदर (पूर्व) जिल्हा. ताणे-४०११०५ या जागेचे मालक आहेत. १) श्री जकुमार सुरजबली कहार, २) श्रीमती सीमादेवी आर ॥ सदर फ्लॅटच्या मालक होत्या. **स्वर्गीय श्रीमती सीमादेवी आर** कहार यांचे ०३.०९.२०२५ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चा त्यांचे कायदेशीर वारसदार १. श्री. राजकुमार सुरजबली कहार (पती), २. श्रीमती महक राजकुमार कहार (मुलगी) व ३. कुशबु राजकुमार कहार (मुलगी) हे आहे. श्रीमती महब राजकुमार कहार (मुलगी) व कुशबू राजकुमार कहार (मुलगी) यांनी त्यांचे सर्व हक, मालकी हक आणि हितसंबंध त्यांचे वडील श्री. राजकुमार सुरजबली कहार यांच्या नावे सोडले आणि तदनंतर सायटीने त्यांचे नाव त्यांच्या नोंदीमध्ये नोंदवले आणि त्यांना सायटीने सदस्य म्हणून सामील केले आणि **श्री. राजकुमा**न सुरजबली कहार यांचे विक्री करारनामा दिनांक ३०.०८.२०१ रोजी सोसायटीच्या नोंदीमध्ये वरील फ्लॅटच्या संदर्भात एकमेव आणि संपुर्ण मालक म्हणून नोंदणीकृत आहे. दिनांक ३१.०८.२०१२ जिच्या नोंदणीनुसार दस्तावेज क्र.टीएनएन४-०५२१०-२०१ कहार हे सदर फ्लॅटची जागा इच्छुक खरेदीदाराला विक्री करण्या

सर्व बँका, वित्तीय संस्था, व्यक्ती इत्यादींना विनंती आहे की त्यांनी माझ्या अशिलांना किंवा त्यांचे वकील म्हणून मला कायदेशीर वारसदार/विक्री इत्यादीद्वारे अर्ज मालमत्तेवर हक्क, मालकी, हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या दाव्यांबद्दल आक्षेपांबद्दल पुरेशा पुराव्यांसह या सूचनेपासून १४ **दिवसांच्या** आत माझ्या अशिलांना किंवा त्यांचे वकील म्हणून मला कळवावे. ग्न्यथा त्यावर कोणताही आक्षेप किंवा दावा नाही असे मान

वकील उच्च न्यायाल टकान क.५. प्लाझा सिनेमा समोर, शिवाजी मंदिराजवळ, एन.सी

े केळकर रोड, दादर पश्चिम, मुंबई-४०००२८

ाझे अशील **श्री. रमेश विट्ठलभाई दर्जी** हे **फ्लॅट क्र.३०१** ३रा मजला, ए विंग, सालांसर नगर बिल्डिंग नं. २ए को ऑप. हो.सो.लि., नवघर रोड, भाईंदर (पूर्व), तालुका व जिल्हा ठाणे–४०११०५ या जागेचे मालक आहेत, यांच्या वतीने सूचना देण्यात येत आहे. मे. श्री सालासर कन्स्ट्रक्शन्सने दिनांक ..१०.१९८९ रोजीच्या करारनामानसार वरील फ्लॅट **श्री. राजेंट** 0५.८०.५८८ राजाच्या करारानामुक्तात वराल फ्लट आ. राज्यू फंकर शिकरे चंगा विक्री केला होता. श्री. राजेंद्र शंकर शिकरे चंनी दिनांक ०४.०८.२००९ रोजीच्या करारानामानुसार वरील फ्लॅट श्री. अरुण बालकृष्ण पवार यांना विक्री केला होता. श्री. अरुण बालकष्ण प्रवार यांनी वरील फ्लंट श्री. रमेशभाई विठ्ठलभाई दर्जी व श्रीमती सरोजबेन रमेशभाई दर्जी यांच्याशी दिनांक ०८.०४.२०११ रोजीच्या करारनामानुसार करारनामा झाला. श्रीमती सरोजबेन रमेशभाई दर्जी यांचे १०.०९.२०११ रोजी त्रिधन झाले. दिनांक २०,४२.२०२४ रोजीच्या मुक्तता करारनामानुसार १. श्रीमती सेजलबेन भरतकुमार दर्जी, प्षेशभाई दर्जी यांची मुलगी, २. श्रीमती ज्योती हेमल दर्जी, स्मेशभाई दर्जी यांची मुलगी यांनी त्यांचे वडील श्री. रमेश वे**ठलभार्ड दर्जी** यांच्या नावे सदर फ्लॅटमधील शेअर्स. हह जे हक आणि हितसंबंध सोडले आहेत. तद्नंतर ते फ्लॅटर जागेचे एकमेव मालक झाले. आता ते वरील फ्लॅट कोणत्याह इच्छक खोटीटागला विकी कर इच्छित आहेत. जर मास्य इच्छुक खरदादाराला विक्रा कर शच्छात आहत. जर माझ्य अशिलाला वरील मालमत्तेच्या विक्रीबद्दल किंवा विक्री हस्तांतरण, वारसा, गहाणखत, भाडेपट्टा, मालकी हक्क, व्याः इत्यादी दाव्यांदारे वरील मालमत्तेच्या मागील कायदेशी नदारांबद्दल कोणत्याही व्यक्तीला आक्षेप असेल तर अश यक्तीने या जाहिराती/सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून १ **दिवसांच्या** आत लेखी दस्तावेजांसह त्यांचे/त्याचे दावे किंव आक्षेप स्वाक्षरीकर्त्यांकडे साटर करावेत अन्यथा असे गही जादान स्वादात्रकारपाकडा साद् चराचिता, जनवर्गा जस गृहा धरले जाईल की, सदर फ्लॅट जागेचे मालकी हक स्पष्ट आर्षि विक्रीयोग्य आहे आणि त्यानंतर माझे अशील इच्छुक किंव बरेदीदाराच्या नावे मालमत्तेच्या विक्री/हस्तांतरणासाठी पूढे जाईल

वकील उच्च न्यायालय, मुंब कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्व ानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४<mark>०१</mark>२०९

Quarter Ended

2,166.89

10.68

10.68

3.42

3.42

4,439.01 4,439.01 2,959.34

0.001

3.21 lakhs being proceeds of net loss from the sales of Investments in

30/09/2025 30/06/2025 30/09/2024 31/03/2025

69.9

69 97

44.07

44.0

Year Ended

(Audited)

7,202.12

179.63

179.63

234.45

39.16

4,439.01

MITTAL LIFE STYLE LIMITED

CIN NO. L18101MH2005PLC155786

Unit No. 8/9, Ravikiran, Ground Floor, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053

142.24

142.24

96.7

Extract of Unaudited Consolidated Financial Results

for the quarter ended 30th September 2025

a) These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (referred to as "Ind AS") 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.

b) The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the board of directors of the Company at their meeting held on 3rd November 2025. The review report of Stauttory Auditor is being filed with National Stock Exchange of India Limited (NSE) and available on NSE's website and Company's website.

d) The Company has only one reportable segment i.e. Trading of Fabric therefore disclosure requirement under Ind AS 108 - Segmental reporting are not applicable.
e) The figures for the previous period have been regrouped wherever necessary.

f) No complaints have been received from investors during the quarter ended September 30, 2025.
g) MTM Gain/Loss on Mutual Fund investments has been classified as Other Comprehensive Income. Such changes in fair value are recognised in OCI annually and are not reflected in the quarterly financial results during the quarter ended September 30, 2025.

during the quarter ended september 30, 2025. h) The company on June 02, 2025 acquired the entire share capital of JK infrasol Private Limited (JKIPL) (formerly known as JK Denim Fab Private Limited), consequent to which JKIPL became a wholly owned subsidiary of the Company with effect from the said date. The acquisition has been accounted for using the acquisition method as prescribed under Ind AS 103 – Business Combinations. The fair values of assets and liabilities acquired & financial results of the Group have been provisionally measured based on management estimates and available financial information, pending completion of the Ind AS transition and fair value exercise. The Board of Directors of the Company at the meeting held today i.e. November 3, 2025 has approved the same.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

सर्व संबंधितांना याद्रारे सचित करण्यात येते की, मळात मे. राज **वेमल फायनान्शियल कन्सल्टन्सी** हे ऑफिस नं १००२, १२३ ाचनतं क्रेपनान्ययात्र क्रिसाटना हुन्तु (१ रा मजता, केलाश कॉपरिट लाउंज, वीर सावरकर रोड, तिक्रकेण (पश्चिम), मुंबई – ४०००७९; ज्याचे क्षेत्रफळ ७६२ चौ. फूट बिल्ट-अप आहे आणि ज्यासोबत एक खुली कार पार्किंग जागा क्र. १३ आहे, चे कायदेशीर मालक होते. त्यांच्या नावावर डिस्ट. नं. २७१ ते २८० अंतर्गत शेअर प्रमाणपत्र क्र. ३९ होते. त्यांनी हे ऑफिस में पटेल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लि. यांच्याकडून दिनांक १७.०७.२०१४ च्या विक्री करारनाम्यानुसार खरेदी केले होते, जो १९,००,२०१४ च्या विको करारनाम्यानुसार खरदो कंत हांत, जा करारनामा दिनांक १९,००,२०१४ रोजी दसरोपक के अभारएक-३/६००४/२०१४ ने रीतसर नोंदणीकृत आहे. त्यानंतर, सदर मे. राज विमल फायनान्धियल कन्सल्टन्सी यांनी सदर औफिस मामझ्या अशिलानां म्हणजेच में, मक्युंअर होल्डिंग (भागीदार श्री. मामिडी अर्जुन रेड्डी यांच्यामार्फत्ता, योना दिनांक १३,०२,२०१५ च्या विकी करारनाम्यानुसार विकले, जो करारनामा दिनांक १३ ०२ २०१५ रोजी दस्त्रऐवज क केआरएल-३/१३९६/२०१५ र रीतसर नोंदणीकृत आहे. सदर करारनाम्याच्या जोडपत्रात दस्तऐवज क केआरएल-३/६००४/२०१४ चा उल्लेख होता दस्तिएंक क्र. कंशार्एल-३/६००४/२०१४ चा उल्लेख होता. तेत्र्साप्यून, माई अशील में, मब्द्युंबर होस्डिंग सागीदार श्री मामिडी अर्जुन रेड्डी यांच्यामार्फता हे सदर ऑफिसचे एकमेव मालक म्हणून त्याचा वापर, ताबा ऑणि कब्जा घेत अहित दिनांक १३०,२००५ च्या विको करानामार्थाची मूळ एकूण ६४ पाने (त्यांपैकी पाने १६ ते २२ आणि ७२ ते १२८ गृहाळ पाने (त्यापेको पाने १६ ते २२ आणि ७२ ते १२८ गहाळ अहते, माझ्या अशिलांकजुन, मणजेच मे मर्मुअर होल्डिंग (भागीदार श्री. मामिडी अर्जुन रेड्डी यांच्यामार्फत) यांच्याळडून गहाळ किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. त्यासंबंधी यांचीन पावसाईद पोतीस स्टेशन, मुंबई येथे दिनांक ०४/१९/२०२५ रोजी तकार आयडी क्र. १४५८९२-२०२५ असलेती ऑनलाइन हरवत्याची तकार नोंदवली आहे. ज्या कोणत्याही तककी करारान्यायानी मूळ पाने मिळलील, त्यांनी त्विरंत अधोस्वाक्षरीकर्त्यास (खाली सही करणाऱ्यास) कळवावे. तसेच, ज्या कोणाव्याही व्यवतीस संदर्श त्यां कोणाव्याही केंव्या वित्रोग संदर्शन सहर प्रतंद्वर वारसा हिस्सा वित्री गहाण आर्थिया (लीज)

क्या हुक्क असल, किया ख्यान्याड दराल नमूद कराला कररानामा अस्ति, त्यांना या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत माझ्याशी संपर्क साधून कळवावे. असे न केल्यास, अशा व्यक्तीचा किंवा व्यक्तींचा कोणताही दावा असल्यास तो सोडून दिला गेला आहे आणि/किंवा त्याज्य मानला रमेशचंद्र तिवारी स्वयः मुब्ह स्मायप्र तिपास दिनांकः ०५/११/२०२५ (उच्च न्यायालयाचे वकील) कार्यालयः १२९, ए-विंग, आपली एकता एचएसजी. भेटेड, द लीला हॉटेल जवळ, नवपाडा

lescribed in the Schedule mentioned hereunder

मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००५९.

03.11.2025.

Place: Mumbai

and not binding on our clients.

सदर फ्लॅटवर वारसा, हिस्सा, विक्री, गहाण, भाडेपट्टा (लीज

धारणाधिकार (लियेन), परवाना (लायसन्स), भेट, ताबा किंव

कोणताही बोजा (एन्कम्ब्रन्स) इत्यादी स्वरूपाचा कोणताही दाव किंवा हक्क असेल, किंवा ज्यांच्याकडे वरील नमूद्र केलेल

जाहीर सूचना

माझे अशील श्री. अजित एस. चौधरी यांच्या वतीने जाहिररित **लिमिटेड** ही सदर मालमत्तेचे मालक होते अर्थात **घर क्र.:२००**' ाजला क्र.:२०वा मजला, इमारतीचे नाव: टॉवर क्र. विंग ओकवुड, ब्लॉक क्रमांक: रुणवाल ग्रीन्स मुलुंड गोरेर लिंक रोड, रस्ता: भांडुप पश्चिम मुंबई-४०००७८.

ाड्या अशिलाने वरील मालमत्ता - **मे. रुणवाल होम्स प्राय** लिमिटेड यांच्याकडन त्यांचे संचालक श्री एस एस रुणवा ाधिकृत व्यक्ती **संजय मेहरोत्रा, रूपेश बने** यांच्यामार्फत दिन २२.९०.२०१३ रोजी नोंदणीकृत विक्री करारनामाद्वारे खरेर्द hली आहे. नोंदणी क्र.**केआरएल-२/१००७९/२०१३** अंतर देनांक २२.१०.२०१३ रोजी नोंदणीकृत आहे.

ो. रुणवाल होम्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री. ए एस. रुणवाल यांच्या माध्यमातून प्राधिकृत व्यक्ती संजर . मेहरोत्रा, रूपेश बने (विक्रेता) आणि श्री. अजित एस. चौधर्र (खरेदीदार) यांच्या दरम्यान मूळ विक्री करारनामा दिनांव . १२.१०.२०१३ रोजी नोंदणीकृत आहे. नोंदणी क्र.**केआरएल** १००७९/२०१३ अंतर्गत दिनांक २२.१०.२०१३ रोजं ोंदणीकृत आहे. माझे अशील **श्री. अजित एस.** ांच्याकडून हरवले आहे.

गझे अशील **श्री. अजित एस. चौधरी** यांनीही **मुलुंड पोलि ाण्यात** दिनांक ०४.११.२०२५ रोजी तक्रार क्र.१४५१४४ २०२५ नसार या नावाने लापता तक्रार दाखल केली आहे. सर्व बँका, वित्तीय संस्था, व्यक्ती इत्यादींना विनंती आहे की यांनी माझे अशील **श्री. अजिंक्य अशोक गुप्ता** यांना किंवा ऱ्यांचे वकील म्हणन मला कायदेशीर वारसदार/मक्तता करारनाम इत्यादीद्वारे अर्ज केलेल्या मालमत्तेवर हक्क, मालकी हक्क, हितसंव असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या दाव्यांबद्दल. कोणत्या गणखतांबद्दल किंवा कोणत्याही दाव्यांबाबत, हरकतींबद्दत ऐशा पुराव्यांसह या सूचनेपासून **१५ दिवसांच्या** आत कळवावे ान्यथा त्यावर कोणताही आक्षेप किंवा दावा नाही असे मानत जाईल. जर वरील **''खोली''**च्या वरील हस्तांतरणा कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांना विनंती आहे की यांनी ते त्यांच्या कार्यालयातील कार्यालय: **फ्लॅट ए/१२, ३र** मजला. एनएव्ही संतोष अपार्टमेंट. बी-कॅबिन रोड. गोखर रोड, नवपाडा ठाणे (पश्चिम) महाराष्ट्र मुंबई-४००६०१ येथ लेखी स्वरूपात कळवावे, अन्यथा आम्ही आमचे अशील **म्लेम सर्टिफिकेट''** वितरीत करतील. दिनांक: 0५.११.२0२५

(वकील माननीय उच्च न्यायालय संपर्कः ८८५३७२८९१०/६३९३५२०१०९

PUBLIC NOTICE

ROOM NO. D-6 in CHARKOP [1] DEEPSTAMBH CO-OP. HSG. SOC. LTD., situated at, PLOT

NO.553, RSC- 59, SECTOR NO: 5 CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI-400067, area

admeasuring 40 sq. mtrs. Built up with all rights, title and interest therein. More particularly

IWB1 Project. The Original allotment letter in respect of ROOM NO.: D/6 is issued infavour of my

lient MR. SUHAS SAVALARAM PADHAYE by MHADA. The said allotment letter is misplaced and

not traceable. Therefore, the necessary complaint is lodged with the Charkon Police Station and to

nat effect NC is issued by the Charkop Police Station bearing NC no. 144462-2025 dated

Any person having or claiming any right title interest of any type in the above property or ar

part thereof by way of inheritance tenancy, Share, Sale, mortgage, lease, lien, LICENSE, gift

ossession or encumbrance of any nature whatsoever including any by way of intimate the same t

the undersigned together with the documents on the basis of which such claim and made with

lays from the date of publication of this notice failing which our clients shall complete the

: SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFERRED TO :

L THAT PIECE AND PARCEL OF THE ROOM NO. D- 6 in CHARKOP [1] DEEPSTAMBH CO-OP.

HSG. SOC. LTD., situated at. PLOT NO. 553, RSC- 59, SECTOR NO: 5 CHARKOP, KANDIVALI [W]

MUMBAI-400067 [WORLD BANK PROJECT] area admeasuring 40 sq. mtrs. built up Mumba

Suburban District, Constructed on the Plot of Land bearing C.T.S NO. 1C/1/403 of Village-Kandivali

aluka-Borivali, Mumbai Suburban District. The Year of construction is 1988-89, together with soil

subsoil of the said Room and along with the common use and enjoyment of passage and oper

न्यु त्रिमुर्ती एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित)

(नोंदणी क्रमांक: एम.यू .एम./एस.आर.ए./एच.एस.जी./(टी.सी.)/ १२१७८/ २०१२)

इमारत क्र.४/अ/ब, नित्यानंद नगर, घाटकोपर (प.), मुंबई- ४०००८६.

नोटीस

. इंस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारतीत सदनिका क्रमांक. १२०६, बारावा मजला, इमारत क्र.४, बी विंग,

गरण करणारे श्री. बाळकृष्ण सदाशिव यादव, यांचे दिनांक २७/०७/२०२५ रोजी निधन झाले त्यांनी नामनिर्दशन केलेले

नाही संस्था या नोटिशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरित

करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागवण्य येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासन १४ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतींच्या पृष्ट्यं

आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क

गाण्या किंवा इरकत माट्य याल्या नाहीत तर प्रयत मभामटाचे संस्थेच्या भांदवलातील/मालप्रवेतील भाग व हितसंबंध

यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील जर अशा कोणत्याही

हक मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एव

ठिकाणः घाटकोपर पश्चिम, मुंबई-४०००८६ ऱ्यु त्रिमुर्ती एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) करिता.

न्य त्रिमर्ती एस.आर.ए. सहकारी गहनिर्माण संस्था (मर्यादित) यांच्या करिता आणि वतीने

अध्यक्ष

प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे दुपारी ०४.०० वा. ते संध्याका

.७.०० वा. पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील

निधन दिनांक

२७/०७/२०२५

The said ROOM NO.: D/6 is allotted to my client MR. SUHAS SAVALARAM PADHAYE by MHADA

TAKE NOTICE THAT my Client MR. SUHAS SAVALARAM PADHAYE is the original

जनतेला मचना देण्यात येते की येथे लिहिलेल्या अनमचीमध्ये विशेषतः वर्णन केलेले फ्लॅट आणि शेअर्स **श्री. नविनकुमार गुरुप्रसाद तिवारी व श्रीमती मनोरमा नविन तिवारी** यांच्या नावे आहेत ज्यांची खरेदी **नोंद करारनामा अनु.क्र.बीआरएल-६-१८०२-२०१८ अंतर्गत १६.०२.२०१८** रोजी झाली आहे. विक्री, देवाणघेवाण, बंक्षीस, गहाणखत, शुल्क, ट्रस्ट, वारसा, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा आहे अशा व्यक्तीनी या तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत वकील सॅशेल बी. ग्रेसीयस, ७, अँथनी चाळ, विजय सेल्सजवळ, एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४ येथे कार्यालय असलेल्या स्वाक्षरीकाराला लेखी कळवावे अशी विनंती आहे. अन्यथा . अशा व्यक्तींचा दावा किंवा दावे असल्यास, माफ केले गेले आहेत आणि/किंवा सोडून दिले आहेत असे मानले जाईल आणि हस्तांतरण पूर्ण केले जाईल.

जाहीर सूचना

वर संदर्भीत अनुसूची

मूळ मालक श्रीमती राजश्री किशोर रणदिवे यांच्या नावे खोली क्र.डी-४५, चारकोप (१) श्री विजय को-ऑप. कोहौसोलि., नोंदणी क्र.बीओएम(डब्ल्यूआर)/एचएसजी(टीओ)/३२१७ दिनांक २४.०७.१९८८, प्लॉट क्र.आरएससी-७, सेक्टर-२, चारकोप-२, महानगरपालिका आर वॉर्ड, कांदिवली (पश्चिम), मंबई-४०००६७., क्षेत्रफळ समारे ३० चौ.मी. आहे. त्यांना चारकोप (१) श्री विजय को-ऑप. कोहौसोलि. यांनी **भाग प्रमाणपत्र क्र.३५ दिनांक ०५.०८.१९८८** द्वारे वितरीत केलेले पाच (५) पूर्ण भरलेले शेअर्स असलेले, ज्यांचे **अनुक्रमांक १७१ ते १७५ (दोन्ही समाविष्ट)** रु.५०/- (प्रत्येकी पन्नास रुपये) अर्थात रु.२५०/- (रुपये दोनशे पन्नास फक्त) असे आहेत.

सदर फ्लॅट आणि शेअर्स **श्री. नविनकुमार गुरुप्रसाद तिवारी** व श्रीमती मनोरमा नवीन तिवारी, विद्यमान मालक/कब्जेदार **श्री. नविनकुमार गुरुप्रसाद तिवारी** व **श्रीमती मनोरमा नवीन तिवारी** यांना चारकोप (१) श्री विजय को–ऑप. कोहौसोलि.ने निर्धारित वेळेत कोणतेही दावे किंवा आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून हस्तांतरित करायचे होते.

आता श्री. नविनकुमार गुरुप्रसाद तिवारी व श्रीमती मनोरमा नवीन तिवारी यांना चारकोप (१) श्री विजय को-ऑप. कोहौसोलि.चे सदस्य होण्याचा प्रस्ताव आहे. जर सोसायटीला कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडून कोणताही प्रतिकूल दावा किंवा आक्षेप प्राप्त झाला नाही तर त्यांना पूर्वीच्या सदस्याऐवजी सदस्य म्हणून नियुक्त केले जाईल. सोसायटी याद्वारे या सार्वजनिक सूचनेचे प्रकाशन झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत सहाय्यक दस्तावेजांसह सोसायटी कार्यालयात कोणतेही दावे किंवा आक्षेप मागवत आहे.

दिनांक: ०५.११.२०२५ ठिकाण: मुंबई

वकील एस. बी. ग्रेसीयस मोबा.: ९८२१९३९०२५/९८२१०३९०२५

नमुना क्र.युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वार कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणी करण्यासाठी ईव लाईव्ह एलएलपी या भागीदारी संस्थेची नोंद करण्यासाठी सेंटल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधकांकडे नोंद करण्यासाठी १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्याचे नियोजिल

- अ) भारतात आणि परदेशात विविध कॉपॉरेट, कंपन्या किंवा व्यक्तींसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांश संबंधित व्यवसाय करणे, हाताळणे आणि चालवणे ज्यामध्ये लक्झरी कार्यक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन सरकारी आणि खाजरी कार्यक्रम आर्थिक बाजारासह रोड शो. पटर्शने सेमिनार फॅश शो, कॉन्सर्ट, भव्य पार्ट्या, परिषदा, सामाजिक कार्यक्रम जसे की मुलांसाठी उन्हाळी शिबिर, गेम शो मजेदार कार्यक्रम आणि थीम उदा. दांडिया नाईट, डिस्ने थीम, कॉर्पोरेट गोल्फ टूर, कॉर्पोरेट फॅमिल कार्निव्हल, ब्रँड लाँच, ब्रँड प्रमोशन आणि व्यवस्थापन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सेलिब्रिट व्यवस्थापन, पुरस्कार रात्री, मनोरंजन कार्यक्रम, संगीत कार्यक्रम, प्रदर्शने, स्टार नाईट्स, इव्हेंट मॅनेजमेंत शो. फॅशन शो. मेळे आयोजित करणे. प्रदर्शने. सभा. उत्पादन लाँच. मैफिली. गाला डिनर. लग्न पंडाल, धार्मिक कार्यक्रम, सरकारी, महाविद्यालयीन आणि शालेय उत्सव, थीम पार्ट्या, कार्यक्रमांच ऑनलाइन प्रमोशन, मैफिली, लाईव्ह शो, पार्ट्या आणि तिकिटांची विक्री किंवा फक्त बुकिंग आणि आरक्षणे करणे आणि त्यासाठी विविध गोष्टी, उपकरणे आणि प्रणाली खरेदी करणे, खरेदी करणे, विक्री करणे. आयात करणे किंवा निर्यात करणे. भाड्याने देणे. स्थापित करणे. ऑडिओ व्हिज्यअल सिस्टीम, प्रदर्शने, डिस्प्ले पॅनेल आणि बोर्ड, कॉन्फरन्स किट आणि मार्गदर्शक, आणि स्थळ सजावर आणि पायाभृत सुविधांसह समर्थन सेवा प्रदान करणे जसे की स्थळ बुकिंग, ना हरकत प्रमाणपत्रे आणि सरकारी परवानग्या, ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, स्टॉल्सची निर्मिती, स्टेज प्लॅटफॉर्म, सजावटीच्य वस्त्, वाहतुक आणि कामगार किंवा सदर व्यवसाय अंमलात आणण्यासाठी इतर कोणतेही उपकरण
- ब) प्रचारात्मक कार्यक्रम, पुरस्कार समारंभ, उत्पादन लाँचिंग प्लॅटफॉर्म, उत्पादनांचे नमुने, स्पर्धा समारंभ ग्राउंड लेव्हल किओस्क आयोजित करणे.
- क) विक्री प्रमोशन आणि कार्यक्रम व्यवस्थापनाच्या संदर्भात आवश्यक असलेल्या इतर आनषंगिक/सहायः क्रियाकलाप करणे.
- ड) प्रतिभा, सेलिब्रिटी आणि कलाकार व्यवस्थापनाचा व्यवसाय चालू ठेवणे, विविध डोमेनमधील व्यक्ती आणि प्रमुख मत नेत्यांना समाविष्ट करणे, ऑनलाइन अनुप्रयोग आणि विविध माध्यमांचा वापर करणे. विद्यमान आणि उदयोन्मुख दोन्ही. शिवाय, कंपनी डिजिटल किंवा इतर चॅनेलद्वारे सामग्री प्रकाशन डिजिटल सामग्री निर्मिती आणि सिंडिकेशनमध्ये सहभागी असेल. व्यवसायाची व्याप्ती जाहिरात, ब्रॅंड सल्लामसलत, व्यवसाय सल्लागार सेवा, प्रकल्प सल्लामसलत आणि सल्लामसलत सेवा प्रदान करण्यापर्यंत विस्तारते.
- टॅलेंट एंडोर्समेंट आणि व्यवस्थापन, चित्रपट कास्टिंग, मार्केटिंग इव्हेंट्स, निर्मिती, सेलिब्रिटी ब्रॅं बिल्डिंग, संगीत-नेतृत्व प्लॅटफॉर्म, फॅशन, क्रीडा, मार्केटिंग/प्रायोजकत्व आणि गुंतवणूक सल्लाग
- नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकत कार्याल १००१, लोटस ग्रॅंड्युअर, १०वा मजला, वीरा देसाई रोडच्या पुर्व बाजुला, गुंदेचा सिंफोनी समोर, अंधेरी, मुंबई-४०००५३, महाराष्ट्र येथे उपलब्ध आहेत. . येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी
- स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेवर्स (आवआवसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आवएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ११ दिवसात पाठवावेत. तसेच एक प्रत क नमुद टीप क्र.३ मध्ये नमुद कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. आज दिनांकीत ०५ नोव्हेंबर, २०२५ रोजी

र्जदारांची नावे – ईवा लाईव्ह ए

जिया दीपक चौधरी दीपक जय प्रकाश चौधरी पदसिद्ध भागीदा डीपीआयएन:०२५५४४६४ डीपीआयएन:०१६३०४३८ विनोद अयाथिल जनार्दन

पदसिद्ध भागीदार डीपीआयएन:०१०४८९७०

SHRIRAM SHRIRAM City

श्रीराम फायनान्स लिमिटेड

मुख्य कार्यालय: लेव्हल-३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दुर.:०२२-४२४१०४००, ०२२-४०६०३१००, वेबसाईट: http://www.shriramfinance.in. **नोंदणीकृत कार्यालय:** श्री टॉवर्स, प्लॉट क्र.१४ए, साउथ फेज, इंडस्ट्रियल इस्टेट, गुन्डी, चेन्नई - ६०००३२.

शाखा कार्यालयः सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.१०, ६वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३

परिशिष्ट-४-ए

(पहा नियम ८(५), (६) व ९(१) ची तरतूद)

सेक्रेटरी

खजिनदार

Mr. NAVIN C. SHETH

D/13, Plot No. 507, Sector 5, Mahalaxmi C.H.S. Ltd

Charkop, Kandivali [W], Mumbai-400 067

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव सूचना

तारीख व वेळ निरीक्षण तारीख

(इरते) तपशील

टिप ः एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड मध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर दि.३०.११.२०२२ रोजी पासून श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम फायनान्स लिमिटेड असे बदलण्यात आले. दिनांक ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉर्पोरेशनचे प्रमाणपत्र.

कृत, २००२ च्या नियम ८(५), (६) व ९(१) च्या तरतुदीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनतेस व विशेषत: कर्जदार आणि जामिनदारांना येथे सुचना देण्यात येत आहे की, श्रीराम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड म्हणुन ज्ञात) कडे तारण/अधिभारीत असलेल्या खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचा वास्तविक ताबा श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला त्रहि आणि खाली नमुद केलेले कर्जदार व जामिनदारांकडून श्रीराम फायनान्स लिमिटेड यांना देय असलेली खाली तक्त्यात नमुद रक्कम वसुलीकरिता खाली दिलेल्या

तपशिलानुसार ई-लिलाव आधारावर जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे जेथे आहे या तत्त्वावर २२.११.२०२५ रोजी स.११.०० वा. ते दु.१.००वा. विक्री केली जाईल. कर्जदार, जामिनदार, देय रक्कम, स्थावर मालमत्तेचे लघु वर्णन व ज्ञात अधिभार, ताबा प्रकार, आरक्षित मुल्य व इसारा रक्कम आणि वाढिव मुल्याचे नपशील खालीलप्रमाणे: कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार/तारणकर्ताचे नाव १३(२) मागणी सूचना आरक्षित मुल्य (रु.) इसारा रक्कम ठेव लिलावाची संपर्क व्यक्ती व

तारीख व रक्कम

	साराज व रकन	न नारा। नाषानन	(440) (14114)	111101 4 400	Titter titte
शिवशक्ती धान्य भंडार, गुरु नानक कंपाऊंड, काजू पाडा, फिश मार्केट, बोरीवली (पूर्व), बोरीवली (पूर्व), ४०००६६, अनसुया भावेश भानुशाली, फ्लॅट क्र. २०१, मथुरा पॅलेस सीएचएस, ६० फूट रोड, अन्नपूर्णा इस्टेट, भावंदर (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र, ४०११०५ जितेश रामजी भानुशाली, फ्लॅट क्र. २०१, मथुरा पॅलेस कोहीसो, ६० फूट रोड, अन्नपूर्णा इस्टेट, भावंदर (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र, ४०११०५ कर्ज करार क्र.: सीडीबीडीआरटीएफ१५०५२५०००१ ताबा दिनांक व ताबाचा प्रकार ०३.०४.२०२५ - वास्तविक ताबा ज्ञात अधिभार	स्चनेत नमूद केलेल्या दि.२२.०३.२०२४ रोजीच्या देय रक्कम रू.६०८४४२०/- च्या रकमेची परतफेड करणे, वर नमूद केलेल्या कर्ज कराराच्या अटी व शर्तींनुसार, पुढील व्याज आणि शुल्कांसह, येथे अनुस्ची २ मध्ये सादर केलेल्या गणनेनुसार	ह.२५,७५,०००/- बोली वाढविणे ह.२५,०००/- (रूपये पंचवीस हजार फक्त) आणि अधिकाधिक इसारा रक्कम ठेव (इरठे)(ह.) ह.२,५७,५००/- इरठे सादर करण्याची अंतिम तारीख २१.११.२०२५ वेळ: स.१०.०० ते सायं.५.०० वा.	इरठे रक्कम खाली नमुद केलेल्या खाते तपशिलानुसार आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात जमा करावी. बँक नाव: ॲक्सिस बँक लिमिटेड, शाखा: डॉ. राधाकृष्णन सलाई, मायलापूर, चेन्नई-६०००४. बँक खाते क्र.: चालु खाते क्र.००६०१०२०००६७४४९ आयएफएससी कोड: युटीआयबी०००००६	२२ नोव्हेंबर २०२५ वेळ:	मिर्लिद बालाजीवाले ९८२१११४३८२ सुहास ओहाळ ९६९९०५२२२ ९६९९३८२२२ मालमत्तेच्या निरीक्षणाची तारीख: १७.११.२०२५ वेळ: स.११.०० ते दु.०२.००वा.
मालमत्तेचे वर्णन					

दुकान क्र.९, तळमजला, गोपीनाथ स्मृती कोहौसोलि, गोडदेव नाका, भाईंदर पूर्व जिल्हा ठाणे ४०११०५ येथील सर्व भाग व खंड.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(५), (६) व ९(१) अन्वये वैधानिक १५ दिवसांची सूचना:

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, ई-लिलावाच्या तारखेपुर्वी अर्थात २२.११.२०२५ पुर्वी व्याजासह वर नमुद केलेली संपुर्ण रक्कम जमा करावी, अन्यथा मालमत्तेचा लिलाव/विक्री केली जाईल आणि उर्वरित रक्कम असल्यास ती व्याज व शुल्कासह वसूल केली जाईल.

प्राधिकृत अधिकारी कोणतेही अतिरिक्त कारण न देता कोणत्याही किंवा सर्व बोली नाकारण्याचा अधिकार राखून ठेवतात. ऑनलाइन लिलाव आमच्या तृतीय पक्ष लिलाव एजन्सी श्रीराम ऑटोमॉल इंडिया लिमिटेड (सामिल) च्या https://eauctions.samil.in/) वेबसाइटवर आयोजित केला जाईल आणि निविदा सादर करण्याच्या ठिकाणी / बोली फॉर्म / निविदा उघडणे आणि लिलाव मिळविण्यासाठी, कृपया https://eauctions.samil.in/ वेबसाइटला भेट छा <mark>आणि विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या वेबसाइटवर दिलेल्या</mark> https://www.shriramfinance.in/auc-

tio∩ **या लिकचा संदर्भ घ्या**. ठिकाण : मुंबई सही / - प्राधिकृत अधिकारी श्रीराम फायनान्स लिमिटेड दिनांक : ०५.११.२०२५

Quarter Ended Quarter Ended 30th Sept. 2025 | 30th Sept. 2024 2.343.99 1.950.66 81.07 69.97 44.07 Total Comprehensive Income (net of tax) 68.01 44.07 सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) For and on behalf of the Board of Directors of Mittal Life Style Limited Brijeshkumar Mitta

Managing Director DIN: 02161984

Date: 3rd November, 2025 Place: Mumbai

Additional Information on Unaudited standalone Financial Results is as follows:
(Rs. In Lakhs,

Revenue from Operations

Profit Before Tax

Profit After Tax

B

Particulars

बजाज फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: बजाज फायनान्स लिमिटेड कॉम्प्लेक्स, मुंबई - पुणे रोड, आकुडीं, पुणे ४११०३५ **शाखा कार्यालय:** शरा मजला २७१ विझनेस पार्क मंहिल इंडस्ट्रियल इस्टेट विख्वानी इंडस्ट्रियल इस्टेट जवळ वेस्टर्न इस्टेट एक्सप्रेस हायवे गोरेगाव (पूर्व) मुंबई४०००६३. **प्राधिकृत अधिकाऱ्याची माहिती:** नाव: भूषण जिवाडे, ईमेल आयडी: bhushan.jiwade@bajajfinserv.in, मोबा.क्र.+९१९२२६११६३२७ परिशिष्ट- ४-ए

(नियम ८(६) ची तरतुदी पहा) सरफासी कायदा २००२ अंतर्गत ई-लिलाव विक्री सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत स्थावर मालमत्तेची विक्री बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल) कडे तारण ठेवलेल्या आणि ज्याचा ताबा घेण्यात आला होता त्या खालील प्रतिभृत मालमत्तेच्या संदर्भात सर्वसाधारणपणे जनतेला आणि कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता यांना सूचना देण्यात येत आहे, कायद्याच्या तरतुर्दीनुसार बीएफएलच्यो प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले हे कर्ज

येथे नमुद केलेल्या रकमेची आणि पुढील लागु व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी लिलावाद्वारे विकले जाईल. खाली वर्णन केलेली प्रतिभूत मालमत्ता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे आहे जे काही आहे या तत्वानुसार सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स (नियम) च्या नियम क्र.८ व ९ अंतर्गत थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री केली जात आहे. खालीलप्रमाणे तपशीलवार: श्री. विकी महेंद्र तलसानी (कर्जदार)

क्रमप्रात्य गाय ज्याग यता	जा. जिला नक सुराताना (जनवार) श्री. महेंद्र रेलुमल तुलसानी (सह-कर्जदार) दोघांचा पत्ता : - फ्लॅट क्र.७०२ आणि ६०२, ६वा आणि ७वा मजला, सी विंग, सेक्टर ८, सी शेल इमारत, कांदिवली पश्चिम मुंबई ४०००६७
कर्ज खाते क्रमांक	४०५०एचएल३४३३९१९९ आणि ४०५०एचएल३८२७०७८६
कलम १३(२) अंतर्गत वैधानिक मागणी सूचना तारीख व रक्कम	१२.०७.२०२१ रोजी आणि रू.१,१२,१३,४४६/-
२६.०५.२०२५ पर्यंतची थकबाकी रक्कम	आजच्या तारखेनुसार रु.१,९२,५०,७२२/- (रुपये एक कोटी ब्याण्णव लाख पन्नास हजार सातशे बावीस फक्त)
स्थावर मालमत्तेचे वर्णन	पलॅट क्र.१०१, पहिल्या मजल्यावर, चारकोप अन्नपूर्णा कोहीसोलि म्हणून न्नात इमारतीत, स्थित प्लॉट क्र.५, आरएससी २५ भाग ४ सेक्टर ८, चारकोप ४ म्हाडा लेआउट, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०००६७.
राखीव किंमत रू.मध्ये	इ.९७,००,०००/- (हपये सत्त्वाण्णव लाख फक्त)
इस्ठे	इ.९,७०,०००/- (रुपये न ऊ लाख सत्तर हजार फक्त)
ई-लिलावाची तारीख आणि वेळ	दि.२०.११.२०२५ रोजी दु.३:०० ते ५:०० वाजेपर्यंत
ई-लिलाव पोर्टल	https://bankauctions.in
इरठे सादर करण्याची शेवटची तारीख	१९.११.२०२५
बोली वाढीव रक्कम रू.मध्ये	रू.५०,०००/- पन्नास हजार फक्त
मालमत्ता तपासणी तारीख	दि.०५.११.२०२५ ते दि.१९.११.२०२५ रोजी सकाळी ९.३०

ते सायंकाळी ५.३० या दरम्यान पूर्व भेटीसह सर्वसाधारण जनतेने आणि विशेषतः कर्जदारांनी कृपया लक्षात ठेवा की जर येथे नियोजित तारखेला लिलाव कोणत्याही कारणास्तव अयशस्वी झाला तर प्रतिभत धनको, प्रतिभृत धनकोच्या विवेकबुद्धीनुसार, खाजगी कराराद्वारे विक्रीद्वारे सिक्युरिटी इंटरेस्ट लागु करू शकतो. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी, कुपय https://bankauctions.in आणि https://www.bajajfinserv.in/sarfaesi-auction-notices ही लिंक पहा

दिनांक : ०५.११.२०२५ बजाज फायनान्स लिमिटेड

Dist. Thane - 400612, within the limits of Than Municipal Corporation and in the Registration District and Sub-District Thane. Sd/-Adv. Fazil Siddique